

केळकर एजुकेशन ट्रस्ट चे विनायक गणेश वझे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई

ग्रंथालय विभाग

'वाचन प्रेरणा दिन' अहवाल - शैक्षणिक वर्ष २०१७ - २०१८

सालाबादप्रमाणे या वर्षीही भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१७ रोजी रविवार असल्याने यंदा 'वाचन प्रेरणा दिन' शुक्रवार १३ ऑक्टोबर २०१७ रोजी साजरा करण्यात आला.



ग्रंथालयातर्फे या निमित्ताने ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. उप-प्राचार्य सी.ए. विद्याधर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे मा. विश्वस्त सी. ए. ए. डी. भोरकर, मा. उप-प्राचार्या डॉ. शुभांगी भावे, पर्यवेक्षिका प्रा. अवंतिका कानडे, ग्रंथालय समितीचे अध्यक्ष सी. ए. अनिल नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अनेक विद्यार्थीही उपस्थित होते.



उद्घाटनप्रसंगी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थी आणि कर्मचारी यांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने डॉ. कलाम यांच्या प्रतिमेच्या शेजारी त्यांचे कार्य, त्यांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचे आयुष्य उलगडणारे भिक्तीपत्रक लावण्यात आले होते.

ग्रंथालयात उपलब्ध असलेले डॉ. कलाम यांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल, त्यांची तत्त्वे आणि त्यांचे विचार मांडणारे अन्य लेखकांचे ग्रंथ या प्रदर्शनात मांडण्यात आले. प्रदर्शन स्थळी डॉ. कलाम यांचे काही महत्त्वाचे प्रेरणादायी विचार प्रदर्शित करण्यात आले. ग्रंथ

प्रदर्शनात ग्रंथांसोबतच डॉ. कलाम यांनी रचलेल्या कविता आणि गाणी प्रदर्शित करण्यात आली. विविध वृत्तपत्रांमध्ये डॉ. कलाम यांच्याबद्दल छापून आलेल्या माहितीची कात्रणेदेखील प्रदर्शित करण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक, शास्त्रज्ञ तसेच सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, व्यक्तीमत्त्वे आणि काही उद्योगपती यांचे ग्रंथालयात उपलब्ध असलेले विविध चरित्रग्रंथही यावेळी प्रदर्शनात मांडण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि संघ लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या विविध परीक्षांवर आधारित ग्रंथालयात उपलब्ध असलेले ग्रंथ तसेच ग्रंथालयात मागवण्यात येणाऱ्या विविध विषयांवरील नियतकालिकांचाही प्रदर्शनात यंदा समावेश करण्यात आला.



सर्व विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या बहुआयामी कर्तृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजावेत आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी हा प्रदर्शनाचा एक उद्देश. तसेच सर्व प्रदर्शित ग्रंथांची व नियतकालिकांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून त्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी हा दुसरा उद्देश.



महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली व प्रदर्शित वाचन साहित्याचा लाभ घेतला. दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद तसेच अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेल्या मागणीनुसार ग्रंथ प्रदर्शन शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत वाढवण्यात आले. महाविद्यालयात उपलब्ध ग्रंथसंपदेचा सर्व विद्यार्थ्यांनी असाच पुरपूर फायदा घ्यावा व वाचन संस्कृती वाढवावी असे मत या निमित्त प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा यांनी व्यक्त केले.

परितोष द. पवार
ग्रंथपाल, वझे महाविद्यालय